



To, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Symbol: ANGELONE Scrip Code: 543235

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Newspaper Advertisements for Postal Ballot Notice (through Remote E-voting).

This is in continuation to our letter July 20, 2022 regarding the Postal Ballot Notice. Please find enclosed herewith the copies of newspaper advertisements published in Financial Express in English language and Mumbai Lakshdeep in Marathi language on July 21, 2022 with respect to completion of dispatch of Postal Ballot Notice (through Remote E-voting) to the Members.

The advertisements may also be accessed on the website of the Company at www.angelone.in

We request you to take the above on your records and acknowledge receipt.

Thanking you,

For Angel One Limited (Formerly Known as Angel Broking Limited)

Naheed Patel
Company Secretary and Compliance Officer

Date: July 21, 2022 Place: Mumbai

Encl.: As Above



CSO & Corporate Office:

6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093. T: (022) 4000 3600 F: (022) 3935 7699

Regd Office:

www.angelone.in

G-1, Ackruti Trade Centre,
MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093.
T: (022) 6807 0100
F: (022) 6807 0107
E: support@angelone.in

Angel One Limited

(Formerly Known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709,
SEBI Registration No Stock Broker:
INZ000161534, CDSL: IN-DP-384-2018, PMS:
INP000001546, Research Analyst:
INH000000164, Investment Advisor:
INA000008172, AMFI Regn. No. ARN-77404,
PFRDA, Regn. No.-19092018.

PUBLIC NOTICE

te **Mrs. Sindhubai Baburao Pawade** ember of the Shantidham Shri Aarti Co

perative Housing Society Ltd, and co-owner

hon No. 009. Building No. A-18 & 19

thantidham, Mira Road (East), Dist. Thane-401 07, along with her grandson **Mr. Ashish**

Pandurang Pawade, died intestate on 11/07/2011. Mr. Pandurang Baburao Pawade is claiming transfer of the undivided shares and

terest in the capital / property of the society longing to the deceased being son and one o

he legal heirs of the deceased with no obiection

of other legal heirs Mrs. Shailaja Hemant Nevkar, Mrs. Sharada Kishor Kshirsagar, Mrs. Hira Suresh Khandagle & Mrs. Mira Popat

onawane of the deceased and Mr. Panduran

Saburao Pawade & Mr. Ashish Panduran Pawade have also decided to sell the said sho laims and objections are hereby invited fro

he other legal heirs and successors of the

eceased if any for the transfer of the undivide

thares and interests in the capital / property or he society belonging to the deceased. The laimants / objectors may inform to undersigned

within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the undivided shares and interest in the capital/ property of the society belonging to the

ceased in the name of Mr. Pandurang Babura

awade and the sale transaction of the said nop will be completed and thereafter any claim

K. R. TIWARI (ADVOCATE)

Shon No. 14, A-5, Sector-

Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

r objection will not be considered.



रोहा-चिपळूण मेमू गाडीला ८ ऐवजी १२ डबे जोडण्यात येणार

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण या मार्गावर ०११५७ / ०११५८ क्रमांकाची मेमू विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत धावेल. या गाडीला ८ ऐवजी १२ डबे जोडण्यात येणार आहेत. दिवा

मेमूच्या मार्गावर धावणाऱ्या फेऱ्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत.

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील श्रीमती शितल जिगर छेडा या औद्योगिक यूनी क्र. १३३, १ला मजला, न्यू अपोलो इमारत व न्य अपोलो इस्टेट प्रिमायसेस सीएसएल म्हणून सोसायटी जमीन सीटीएस क्र. ११७/१ ते ११७/६, २३ अवध नारायण तिवारी मार्ग, मोगरा रोड, गाव मोगरा, तालुका अंधेरी, मुंबई-४०००६९ येथील जागेचे मालक आहेत.

मुलतः सदर युनीट मे. सेंच्युरी बिल्डर्स यांनी श्री छगनराज गजराजजी सोलॅंकी यांच्याकडे दि १३.०२.१९८५ रोजीचे काररनामा मार्फत विक्री केले होते. सदर श्री. छगनराज गजराजजी सोलंकी यांनी सदर युनीट श्री. जयंत बाबूभाई पटेल व श्रीमर्त चेरील जयंत पटेल यांच्याकडे दि. २४.०३.१९८१ रोजीचे करारनामानसार विक्री केले. सदर जयंत बाबुभाई पटेल यांचे २८.०९.२०२१ रोजी निधन झालें, त्यांच्या पश्चात त्यांची विधवा पत्नी चेरील जयंत पटेल व मुलगा श्री. पुनीत जयंत पटेल हे कायदेशीर वारसदार आहेत. दि. १६.०३.२०२ रोजीचे (बीडीआर-१-४१४९-२०२२) नोंदणीकत मुक्तता करारनामाद्वारे सदर चेरी जयंत पटेल यांनी सदर युनीटमधील २५ टक्के शेअर्स श्री. पुनीत जयंत पटेल यांच्या नावे केले आणि दि. २४.०३.२०२२ रोजीचे (बीडीआर-१-४५८३-२०२२) नोंदणीकृ हस्तांतर करारनामा द्वारे चेरील जयंत पटेल व श्री पुनीत जयंत पटेल यांनी सदर युनीट श्रीमती शितल जिगर छेडा यांच्याकडे विक्री केले.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेले दस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसात कळवावे, अन्यथ अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा

सही/ डॉईट लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

जाहीर सूचना

येथे सचित करण्यात येत आहे की. आमचे अशील श्री. उत्कर्ष नवनीत मेहता हे औद्योगिक युनीट क्र १०४, १ला मजला, न्यू अपोलो इमारत व न्यू अपोलो इस्टेट प्रिमायसेस सीएसएल म्हणून सोसायटी. जमीन सीटीएस क्र. ११७/१ ते ११७/६, २३ अवध नारायण तिवारी मार्ग, मोगरा रोड, गाव मोगरा, तालुका अंधेरी, मुंबई-४०००६९ येथील

मुलतः सदर युनीट मे. सेंच्युरी बिल्डर्स यांनी श्री. वल्लभभाई गोपाळभाई घोघरी यांच्याकडे दि ०९.०३.१९८५ रोजीचे (पी-१८६४/१९८५) करारनामामार्फत विक्री केले. सदर श्री. वल्लभभाई गोपाळभाई घोघरी यांनी सदर युनीट श्री. जितेंद्र एफ मेहता यांच्याकडे दि. ०७.१२.१९८५ रोजीचे करारनामानुसार विक्री केले. सदर श्री. जितेंद्र एफ मेहता यांनी सदर युनीट श्री. उत्कर्ष नवनीत मेहता ांच्याकदे दि. ३१.०५.२०२१ गेजीचे (बी.दीआर १–६७३६–२०२१) नोंदणीकृत करारनामाद्वारे विक्री केले. तथापी येथे नोंद असावी की, दि ०९.०३.१९८५ रोजीचे (पी-१८६४/१९८५) मूळ

करारनामा व नोंद पावती हरविले आहे.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेले दस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे, अन्यथ अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/ किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतील.

डॉईट लिगल सोल्यशन वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

तपशिल

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)

समभाग पद्धती वापरण्याकरिता मोजलेले संयुक्त भागीदारीचे निव्वळ

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरित

आणि कंपनीच्या www.hathway.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.२/-)

(मूळ, सौमिकृत व वार्षिकीकरण नाही) (रु.)

याआधी काही वर्षांपूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत पनवेल ते चिपळूण अशी डेमू ट्रेन चालवण्यात आली होती. मात्र रोह्याच्या

MISSING



. VINOD LAXMAN SHIRKE, my father Laxman Yeshwant Shirke, age 50 has been lost from 08/11/1994 and still haven't found. If anyone found please contact 9930493782. Address 338/4 Jawahar Nagar Road No. 18, Goregaon West, Motilal Nagar, Mumbai - 400 062.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील अर्थात **अ) श्रीमती स्वाती राघोब गोवेकर व ब) श्री. राघोबा भगवान गोवेकर** हे सदनिक क्र.३०४, ३रा मजला, ए विंग, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट, इमारत क्र. १, ओम शिवाई एसआरए को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, देवीपाडा रोड गलमोहर सोसायटीजवळ मागाठाणे बोरिवली (पर्व मुँबई-४०००६६, जमीन सीटीएस क्र. २१५ (भ ११९ (भाग), २२० (भाग), २२३ (भाग), २२४ (भाग) १६० (भाग) व २८४ (भाग) गाव मागाठाणे, तालुक बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे विद्यमा मालक आहेत

मुळत: स्वर्गिय श्री. अशोक रामचंद्र थोपटे यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत फ्लॅट क्र. ३०४ देण्यात आला होता. याबाबत त्यांनी मे. श्रीनाथ रियालटर्स, ओम शिवाई एसआरए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड यांच्यासह त्यांच्या जुन्या झोपडी ऐवजी स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता दि. २३ मे, २००४ रोजी करारनामा केला होता. सदर करारनामा दि. २३ मे २००४ हे मुद्रांक क्षुल्क व नोंदणी कायद्यानुसार नोंद

मळ प्राप्तकर्ते श्री. अशोक रामचंद्र थोपटे यांचे ५ डिसेंबर २०१९ रोजी निधन झाले आणि त्यांची विधवा पत्नी श्रीमती मुक्ता अशोक थोपटे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० चे कलम ३० आणि सोसायटीचे उप-विधी क्र. १७ ए व १९ अंतर्गत त्यांच्या नावे सद फ्लॅट हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला होत आणि सदर सोसायटीने दि. १५ जून २०२२ रोजी त्यांच्य पत्नीच्या नावे मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपर्टृ पुनर्वसन अधिकारी यांच्याद्वारे वितरीत दि. ५ जून २०१५ रोजीचे पत्र क्र. १०४७/२०१५ अंतर्गत परिपत्र

वेद्यमाम मालकांनी दि. २८ जून, २०२२ रोजीचे नोंव अ.क्र. बीआरएल-६-१३९१३-२०२२ अंतर्गत नोंदणीकृत २८ जून २०२२ रोजीचे विक्री करारनामाद्वारे श्रीमत मुक्ता अशोक थोपटे यांच्याकडून सदर फ्लॅट क्र. ३०१ खरेदी केला आणि आता विद्यमान मालकांना सदः फ्लॅट क्र. ३०४ समोर दी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे, म्हणू स्वर्गिय श्री. अशोक रामचंद्र थोपटे यांचे कायदेशी वारसदार, नातेवाईक, पारिवारिक सदस्य यांना सद मालमत्तेवर दावा असल्यास त्यांनी योग्य दस्तावेर्ज राव्यांसह ७ दिवसांत कळवावे.

ु जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना वर नमु जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व स्तांतरण, अदलाबदल, अधिभार, बोजा, करारनामा बक्षीस, वहिवाट, उपवहिवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा ताबा. परवाना. मालकी हक्क. वारसा हक्क. तारण. कर्ज त्यास, परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक, लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार. हक्क. दावा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ (सात)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवा व्यवहार पूर्ण केला जाईल

दिनांकः २१/०७/२०२२ सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिएटस् (ॲडव्होकेटस्, उच्च न्यायालय) ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुनी पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.

DFSL/MUM/AMC/4/2022-23,

Dt.18/07/2022

३.०० वाजेपर्यत करता येईल.

आरओसी-२०२२-२३/क्र-५/सी२०६६

हॅथवे केबल ॲण्ड डाटाकॉम लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ८०५/८०६, विंडसर, ८वा मजला, सीएसटी रोड, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. दूर::०२२-४०५४२५००,

फॅक्स:०२२-४०५४२७००, ई-मेल: info@hathway.net, वेबसाईट: www.hathway.com,

सीआयएन: एल६४२०४एमएच१९५९पीएलसी०११४२१

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचे उतारा

तिमाही

मार्च

३१, २०२२

लेखापरिक्षीत

१६२.८४

90.06

98.34

ξ.93

348.02

0.03

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्य

प्रथम तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com

अलेखापरिक्षीत

9८२.७३

30.90

30.90

22.30

348.02

0.93

२. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २० जुलै, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

जून

३०, २०२१

988.03

28.83

२६.६३

98.08

348.02

0.99

पुढे कोकण रेल्वे मार्गावर ते चिपळूण मेमू रपेशल गाडी चिपळ्णपर्यंत मेम् ट्रेन प्रथमच धावणार आहे. याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०११५७/०११५८ क्रमांकाची रोहा

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I REGINA RAYMOND FERNANDES residing at Flat No G-203. Second Floor. Shri Balaii Nagar Co Operative Housing Society Ltd., Shiv Entai Balaji Nagar, Cholegaon, Thakurli (East), Dist

The Original Share Certificate No. 31 for 5 fully paid up shares of rupees 50 each Distinctive Number from 151 to 155 (both inclusive) issued by the Shri Balaii Nagar Co-Operative Housin Society Ltd. in respect of the said Flat was lo and after due search and investigation the Original Share Certificate in respect of the said Flat was not found/not traceable. I lodged a Losi Report before the Thakurli East Police Station Thane bearing Lost Report No.: 0804/202

property or any part thereof by way of sale, gift lease, inheritance, exchange, mortgage, charge lien, trust, possession, easement, attachmer or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigne within **07 days** from the date hereof, failing which further legal process for issuing Duplicate Share Certificate shall be given effec

REGINA RAYMOND FERNANDES

This is to bring to the knowledge of general public at large on behalf o my client I.e.MR.BHARATKUMAR .. SOLANKI that his father LATE MR. LAXMINARAYAN HAMIRMAL SOLANKI was the law full owner of Flat No. G - 5 on Ground Floor, area admeasuring 230 Sq. Ft. (Built up) in the Building known as "SHAILESH C.H.S. Ltd.", constructed on the said land lying, being and situated at Village Navghar, Vasai (W), Tal Vasai, Dist. Palghar.

After the death of LATE MR

LAXMINARAYAN HAMIRMAL SOLANKI who died intestate or 10/03/2019 leaving behind MRS PARVATIDEVI L. SOLANKI as his legal heir to the said flat and thereafter LATE MRS PARVATIDEVI L. SOLANKI died on 14/11/2021 and the said flat was transferred in the name of MR BHARATKUMAR L. SOLANKI as her legal heir to the said flat afte following due procedure of law The Share certificate of the said flat has been transferred in the name of my client. Now my client has sold the abovementioned ownership flat to (1) MR. PRABHAT MADHAV, (2) MRS. ANJU, by an Agreement for Sale dated 22/06/2022 duly registered at the Office of the Sub-Registrar Vasaihaving Registration No. Vasai 1 6807 - 2022 having Receipt No 8348 of 22/06/2022. So it is hereby requested that if any person and o institution having any claim or right over abovementioned Flat or share certificate shall raise objection at the address given below, within 14 days from the date of publication of this notice and if fails to do so no

Sd/-Adv. Nagesh J. Dube
Dube House, Opp. Bishop House. Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar – 401202.

निटांनी रोहा येथून सुटेल आणि द्पारी एक वाजून वीस मिनिटांनी

चिपळूणला पोहोचेल.

१९ ऑगरन्ट ते २१ ऑगरन्ट, २७

ऑगस्ट ते ५ सप्टेंबर आणि

१० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या

कालावधीत धावणार आहे. ही

गाडी सकाळी ११ वाजून ५ मि

PUBLIC NOTICE

dated 13/07/2022. All persons claiming an interest in the said

PUBLIC NOTICE

claim shall be entertained in future.

Place: Vasai Date: 21.07.2022

Tender for AMC of Forensic Instruments for

संचालक

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय,

महाराष्ट्र शासन, मंबई

एकत्रित

मार्च

882.60

94.30

32.48

२८.४२

348.02

तिमाही

अलेखापरिक्षीत

४६५.५९

89.20

49.04

86.66

80.09

348.02

तिमाही

जून

३०, २०२२

अलेखापरिक्षीत

४६४.७९

93.88

२९.0८

20.90

348.02

0.92

मार्च

३१, २०२२

१७२.७५

08.33

00.08

80.98

80.00

348.02

0.20

लेखापरिक्षीत

The Year 2022-23 and 2023-24

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय,

गृह विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

विद्यानगरी, हंसभुग्रा मार्ग, सांताक्रूझ (पुर्व)- ९८

दुरध्वनी क्र. ०२२-२६६७०७५५ / ५८

ई - निविदा सुचना

पकरणांच्या वार्षिक सेवासंविदा करार करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

उत्पादक तसेच अधिकृत/मान्यता प्राप्त पुरवठादार यांना सूचीत करण्यात येते की, या संचालनालयाकडून तांत्रिक

इच्छ्क निविदाधारकांना निविदा डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या

https://mahatenders.gov.in या संकेत स्थळाचा वापर दि.१८/०७/२०२२ सकाळी १०.०० ते दि.२८/०७/२०२२ द्पारी

. इतर सुचना, अटी व शर्ती <u>https://mahatenders.gov.in</u> या संकेत स्थळावर पहावयास मिळतील.

Notice is hereby given to the public that after the death of Mr. Rakesh Pyarelal Gupta on the death of Mr. Rakesh Pyartela Gupta on 3rd April, 2019, leaving behind the following legal heirs namely—1. Shrimati Meenakumari Rakesh Gupta — wife of the deceased, 2. Sanjay Rakesh Gupta — elder son of the deceased, 3. Sachin Rakesh Gupta deceased, 3. Sacrilli Rakesti Gupta - younger son of the deceased & 4. Sonam Rakesh Gupta – daughter of the deceased, the flat and shares more particularly described in the schedule hereunder written is being transferred exclusively in the name of my client – Meenakumari Rakesh Gupta – wife of the deceased. wife of the deceased.

All persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having their office at 16/17, Ground Floor, New Baldev Apt. Vinayak Road, Bhayander West, Thane – 401101, within 14 (fourteen) days from the date hereof failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transfer shall be

This is also to inform general public that Original Share Certificate no. 011, Distinctive Nos. From 51 to 55 of deceased Mr.RakeshPyarelal Gupta, who was a member of New Shree Siddhivinayak Co Op. Hsg. Soc. Ltd., having address at 303/A Station Road, Bhayander (West), Thane 401 101 have been lost/misplaced. My client

– MeenakumariRakesh Gupta – wife of the above named deceased member of the society has applied for duplicate Share Certificate to the Society. I, the undersigned, hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of New Shree Siddhivinayak Co. Op. Hsg. Soc. Ltd. If no claims/objections are received within the period prescribed above the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society The claims/objections, if any, received by the Society, shall be dealt within the manner rovided under the bye-laws of the Society

SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat no. - 303/A, admeasuring 490 sq. ft. (Super Built-Up) as per the Agreement of Sale dated 12th July, 2001, at NavShre SiddhiVinayak Co-Op. Hsg. Society Ltd., Station Road, Bhayander West, Thane – 401101 & five fully paid up shares bearing distinctive serial numbers from S.no. 051 to S.no. 055 both inclusive issued by New Shree SiddhiVinayak Co-Op. Hsg. Society Ltd., situated at Station Road, Bhavande West, Thane – 401101. Date :- 21 "July, 2022 Sd/-Place :-Bhayander (West) Adv. Jigar. S. Shah जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जयप्रकाश काशिनाथ चांदोरकर (स्वर्गिय श्रीमती माया काशिनाथ चांदोरकर यांचे वारसदार व एकमेव कायदेशीर वारसदार) आणि श्रीमती माया काशिनाथ चांदोरकर हे बोरीवली हरिओम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (बी-१), एसव्ही रोड, विजय सेल्सजवळ, बोरीवली (प.), मुंबई-४०००९२ या सोसायटीचे सदस्य व मालक होते. त्यांच्या नावे फ्लॅट क्र. ५०५, क्षेत्रफळ ४८० चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, ५वा मजला, इमारत क्र. बी-१ होते. श्रीमती माया काशिनाथ वांदोरकर यांचे २८.०९.२०१९ रोजी निधन झाले आणि सोसायटीने श्रीमती माया काशिनाथ चांदोरकर यांचे एकमेव कायदेशीर वारसदार असलेले त्यांचा मलगा श्री. जयप्रकाश काशिनाथ चांदोरकर यांच्या नावे नामांकन दिले होते. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त फ्लॅट जागा किंवा भागावर भाडेपट्टा, मालकीहक्क, बक्षीस, परवाना वारसाहक, विक्री, अदलाबदल, कायदेशीर हक तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचे दाव्याचे योग्य स्वरुप नमूद करून सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसात कळवावे, जर विहित कालावधित आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर दकान जागेवर कोणताही दावेदार नाही. असे समजले जाईल

ॲक्युरेट लिगल दकान क्र. ६१. वी मॉल. ठाकर कॉम्प्लेक्स कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ +९१२२४९२४१७१ +९१९३७७२४१७१८

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that my client intends to purchase property situated at Thane (more particularly described in Schedule hereinbelow) from Late Mr. Shashi Suresh Agarwal and Mrs. Sarita Shashi Agarwal currently residing at property mentioned in Schedule hereinbelow.

If anyone has any right, title, interest claim of whatsoever nature by way of sale, gift, lease, heirship, possession or by any other nature in respect of aforesaid property, the same should be known in writing to the undersigned at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date hereof, failing which it shall be construed that such claims is any, have been waived, abandoned. **SCHEDULE OF PROPERTY**

Row House No.1, admeasuring 1458 sq.ft. Carpet Area, equivalent to 1750 sq. ft. built up Area, equivalent to 162.57 sq. mts. Built Up Area along with open space of 2610 sq. ft. appurtenant to the said Row House bearing no. 1 in the complex known as "ETERNITY".

Tanvi D. Kotak, Advocate 108, B Wing, Param Tower, Next to Sai Pranay Hotel, Teen Hath Naka, Thane West - 400604

Mob: 9107381381 Date: 21-07-2022 Place: Thane



सहकार कक्ष, झोपुप्रा, मुंबई. जा.क्र.झोपुप्रा/उपनिस/टे.सी.६/सन २०२२ SRA/CO/OW/२०२२/१२१ दिनांक: 0८/0७/२०२२

-: नोटीस :-

अल्ला हजरत एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (नियो), बिल्डींग नं. १४/ए, मोतीलाल नेहरू नगर, मौजे-बांद्रा, तालुका-अंधेरी, न.भू.क्र.४२०७ (पार्ट), मौजे-**लिकल्याण, बाद्रा (पृत्र), मुंबई–४०००५१** या संस्थेच परिशिष्ट–२ व पुरवर्णा परिशिष्ट –२, अप्प जिल्हाधिकारी (अति/निष्का), मुंबई उपनगर जिल्हा (पश्चिम उपनगरे) यांनी निर्गमित केलेले असून सदरील परिशिष्ट-२ मध्ये पात्र असणाऱ्या झोपडीधारकांची सहकारी गहनिर्माण संस्था नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारी नोंदणीपूर्व सभा घेण्यासाठी मा. सहनिबंधक, सहकारी संस्था, झो.पु.प्रा. यांच्या दिनांक ०८/०२/२०२२ रोजीच्या आदेशान्वये माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात

त्याअनुषंगाने या नोटीसद्वारे पात्र झोपडीधारकांच्या प्रतिनिधींची संस्थेच्या नाव आरक्षणाबाबतची सभा दिनांक २५/०७/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता, स्थळ : मोतीलाल नेहरू नगर, बिल्डिंग नं. ११, सहावा मजला, मौजे-बांद्रा, तालुका-अंधेरी, न.भू.क्र.४२०७ (पार्ट), मौजे-कोलेकल्याण, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदरील सभेत खालील विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. तरी सदर सभेत उपस्थित रहावे

-: सभेचे विषय :-

१) मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक यांची निवड करणे.

२) नियोजित संस्थेच्या नावास मान्यता घेणे व नांव आरक्षण प्रस्ताव दाखल करणेबाबत निर्णय घेणे.

३) संस्थेसाठी नविन उपविधी स्विकारण्यासाठी मंजूरी देणे.

४) संस्थेच्या नोंदणी प्रस्तावावर सहया करण्यासाठी मुख्यप्रवर्तक यांना अधिकार देणे.

५) भाग भांडवल व प्रवेश फी जमा करणेबाबत निर्णय घेणे

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०८/०७/२०२२

६) संस्थेचे बँक खाते उघडण्यास मुख्यप्रवर्तक यांना प्राधिकृत करणे.

७) मागाहन पात्र होणाऱ्या झोपडीधारकांना संस्थेचे सभासद करून घेणे अथवा अपात्र झोपडीधारकांचे सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार कार्यकारी मंडळास देणे.

(महेश नलावडे) प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक सहकारी अधिकारी, झो.पु.प्रा., मुंबई

मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील

9	, ,		
अ.क्र	. वेळ	विषय	
१)	सभेच्या दिलेल्या वेळेपासून २ तास	मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक यांच्यासाठी नामनिर्देशन	
		अर्ज दाखल करणे.	
२)	१५ मिनिटे	आलेल्या अर्जांची छाननी करणे.	
3)	१५ मिनिटे	नामनिर्देशन पत्र परत घेणे.	
8)	१५ मिनिटे	पॅनलची मागणी करणे.	
۲,)	पुढील अर्धातास	चिन्ह वाटप करणे.	
• मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक या पदासाठीचे विहीत अर्ज प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे उपलब्ध			

मुख्यप्रवर्तक पदासाठी एक मतपत्रिका व प्रवर्तक मंडळातील सदस्यांसाठी एक मतपत्रिका अशा

विषय पत्रिकेवरील विषय क्र.१ नुसार मुख्यप्रवर्तकाची निवड होईपर्यंत सभेचे प्राधिकृत अधिकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील त्यानंतर मुख्यप्रवर्तक हे सभाअध्यक्ष म्हणून काम पाहतील. (सदरील सभेत विषयपत्रिकेवर दिलेल्या विषयाशिवाय अन्य विषयावर चर्चा करता येणार नाही)

सभेस नियोजित संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ मधील पात्र झोपडीधारक पती/पत्नी या दोघांपैकी एकाच व्यक्तीस उपस्थित राहता येईल. इतर नातेवाईकांना अथवा प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नाही.

मंजूर परिशिष्ट-२ मधील व्यक्तींनी स्वतःची ओळख होईल अशा ओळखपत्रासह (आधार कार्ड/ निवडणूक ओळखपत्र/पॅनकार्ड इत्यादी) उपस्थित रहावे.

संस्थेच्या पात्र सभासदांना सभागृहात प्रवेश देते वेळी त्यांनी त्यांची ओळख पटवून सभेच्या उपस्थिती नोंदवहीत स्वाक्षरी करून व बायोमॅट्रीक पध्दतीने उपस्थिती नोंदविल्यानंतरच सभागृहात प्रवेश दिला

जाहीर सूचना

माझे अशील **कुमारी निमिता श्रीधर शेट्टी** या सदनिक क. १०२, अल्पा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी शास्त्रीनगर, वर्तक कॉलेजच्यामागे, नवघर, वसई रोड पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर या जागेच्या गलक आहेत, त्यांची आई स्वर्गिय गीता एस शेट्टी यांचे मुंबई येथे दि. ३१.०७.२०११ रोजी निधन झाल्यानंतर -कायदेशीर वारसदार म्हणून त्यांच्या नावे सदर सदनिका झाली आणि सोसायटीने माझ्या अशिलाचे नाव . भागप्रमाणपत्रात या पूर्वीच हस्तांतर केले होते आणि यांच्या आईने सदर सदिनेका दि. २१.०४.१९९८ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसार श्री. अरुणकुमार राजाराम पवार यांच्याकडून खरेदी केला होता आणि पूर्वीचे गलक श्री. अरुणकुमार राजाराम पवार यांनी सदर सदिनका मे. सिधपुरा एन्टरप्राईज यांच्याकडून दि. 0८.0४.१९८६ रोजीचा नोंदणीकृत विक्री करारनामानुसार खरेदी केले होते.

श्री. अरुणकुमार राजाराम पवार व मे. सिधपुरा एन्टरप्राईज यांच्यादरम्यान झालेला मूळ प्रथम श्रेणी करारनामा हरवला आहे आणि त्यांनी दि. १६.०७.२०२२ रोजी लापता नोंत क्र. १५५२३/२०२२ नुसार माणिकपूर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे. आता माझ्या अशिलांना सदर सदनिका अन्य तिसऱ्या व्यक्तीस विकायची आहे. ज कोणा व्यक्तीस सदनिका जागेबाबत कायदेशीर वारसदार संदर्भात कोणताही अधिकार, हक्क किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात माझ्याकडे सदर सचन प्रकाशनापासून १५ दिवसांत योग्य दस्तावेजी पुराव्यांसह ३रा मजला, एम.एम. कोर्ट अंधेरी, मुंबई येथे स १०.०० ते सायं. ५.०० दरम्यान कळवावे. नंतर कोणताह दावा विचारात घेतला जाणार नाही.

दिनांक: २१.०७.२०२२) सही / - रवी जी. उपाध्याय

ठिकाणः मुंबई मोबा.:९००४६२०५५

URC-2

कायद्याच्या अध्यायच्या भाग अंतर्गत नोंदणीबद्दल सूचना देणारी जाहिरात कंपनी अधिनीयम, २०१३ च्या कलम ३७४ (ब) आणि कंपनी

(नोंदणीसाठी अधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४ (१) नुसार .याद्वारे नोटीस दिली जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ३६६ च्या उप-कलम (२) च्या अनुषंगाने, पंधरा दिवसानंतर, परंतु त्यानंतरच्या तीस दिवसांची मुदत संपण्यापूर्वी येथे राजस्ट्रास्कडे अर्ज करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई, त्या मे. MGenius Technologies LLP आणि LLP मेसर्स म्हणून नोंदणीकृत होणार आहे. ius Technologies Private Limited, कंपनी कायदा, २०१३ च्या अध्याय XXI च्या भाग I अंतर्गत, शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून,

२. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत: नोबाईल 17, ऍप्लिकेशन डेव्हलपर्मेट, डेटाचे तांत्रिक विश्लेषण, इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग मध्ये व्यावहारिक प्रशिक्षण प्रदान करणे आणि मोबाईल आधारित IT उत्पादनाच्या क्षेत्रात व्यावसायिक आणि तांत्रिक स्वरूपाच्या सर्व सह्यागार आणि इतर व्यावसायिक सेवा स्थापित करणे आणि प्रदान करणे.

.प्रस्तावित कंपनीच्या असोसिएशनच्या मसुदा मेमोरँडम आणि लेखांची प्रत गाला २०५, द्रायम्फ इंडस्ट्रिय इस्टेट, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव पूर्व मुंबई महाराष्ट्र ४०००६३ येथील कार्यालयात तपासली जाऊ शकते. इस्टर, क्षट्या देशकर शिवन, गिराय पूच पुंचड़ महाराष्ट्र इंडिंग्डर स्थारा कार्याचार तपासरा पात्र सकत. १. याद्वारे सूचना रेण्यात आली आहे की या अर्जावर आक्षेप घेणारी कोणतीही व्यक्ती आपली हरकत केंद्रीय नॉर्ग्य) केंद्र (CRC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (IICA), मुखंड क्रमांक ६,७८, सेक्टर ५ येथील राजिस्ट्रार रला लेखी कळवू शकते. IMT मानेसर, जिल्हा गुडगाव (हरियाणा), पिन कोड-१२२०५०, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून एकवीस दिवसांच्या आत, कंपनीला त्याच्या नॉर्ग्योकृत कार्यालयात प्रतसह.

जुलै, २०२२ च्या या २१, दिवसाची तारीख

अर्जदाराचे नाव १. श्री. विकास महेंद्र केडिया २. सौ. नम्रता विकास केडिया

AngelOne एंजल वन लिमिटेड

(पूर्वीची एंजल ब्रोकिंग लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआवएन : एल६७१२०एमएच१९९६पीएलसी१०१७०९

नोंदणीकृत कार्यालय : जी-१, आकृती ट्रेड सेंटर, एमआयडीसी, रस्ता क्र.७, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०९३. **द्र:** :०२२ - ६८०७०१००, **फॅक्स** : ०२२ - ६८०७०१०७ **कॉर्पोरेट कार्यालय** : ६ वा मजला, आकृती स्टार, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई - ४०००९३. **द्र:** :०२२ - ४०००३६००, **फॅक्स** :०२२ - ३९३५७६९९

वेबसाइट: www.angelone.in, ई-मेल: corpsecrertarial@angelbroking.com

टपाली मतदानाची सूचना व परोक्ष ई-मतदानाची माहिती

. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ व ११० च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व २२ सुधारित केत्यासुसार तसेच कंपन्या कायदा, २०१३ च्या अन्य सर्व लागू तरतुर्वी, वेळोवेळी लागू कोणत्याह वैधानिक सुधारणा वा पुनराधिनियम यांसमवेत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ तसेच सर्वेसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ०८.०४.२०२०, १७/२०२० दिनांक १३.०४.२०२० २२/२०२०, दि. १५.०६.२०२०, ३३/२०२०, दि. २८.०९.२०२०, ३९/२०२०, दि. ३१.१२.२०२०, १०/२०२१, दि २३.०६.२०२१, २०/२०२१, दि. ०८.१२.२०२१ व ३/२०२२ दि. ०५.०५.२०२२

व सचिवालयीन निकम - र (एसएस - २) यांच्या अनुपालनांतर्गत भागधारकांद्वारे खालील टरावांतर्गत मंजूर करावयाच्या टमाली मतदान सूचना बुधवार, दि. २०.०७. २०२२ मध्ये विहित केल्यानुसार खालीलविहित विशेष टरावांसंदर्भात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (ई-मतदान/परोक्ष ई-मतदान) मतदानाद्वारे भागधारकांची संमती प्राप्त करणारी टपाली मतदान सूचना ज्या सभासद/लाभाव्यांची नावे निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. १५.०७.२०२२ रोजीनुसार सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये असतील त्यांना पाठवण्यात आली आहे

अ.क्र.	ठरावाचे विवरण	ठरावाचा प्रकार
۶.	प्रमोटर मेंबर्स/प्रमोटर्स ग्रूप चे प्रमोटर व प्रमोटर ग्रूप श्रेणीतून पब्लिक श्रेणीमध्ये पुन:वर्गीकरणास मंजुरी	सामान्य ठराव
۶.	कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १८० (१)(सी) अंतर्गत कर्ज मर्यादांवर विचारविनिमय करणे व मंजुरी देणे.	विशेष ठराव
ъ.	कंपन्या कायदा २०१३ चे अनुच्छेद १८० (१)(ए) अंतर्गत मर्यादा वाढवण्यावर विचारविनिमय करणे व मंजुरी देणे.	विशेष ठराव
٧.	कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १८६ अंतर्गत मंजुरी	विशेष ठराव

शुक्रवार, दि. १५.०७.२०२२ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंव . डेपॉबिटरीजरारे तयार करण्यात आलेल्या लाभाशी पालकांच्या मचीप्रध्ये नोंट अमेल अशा व्यक्ती केवल रूपाली प्रतरान गरोक्ष ई-मतदानाद्वारे मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर मत देण्यास पात्र असतील व ज्या व्यक्ती सदर तारखेस सभासव नसतील त्यांनी सदर टपाली मतदान सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट्स/एनएसडीएल/सीडीएसएल/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले असतील व एनएसडीएल /सीडीएसएलकडन प्राप्त सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या सचीमध्ये ज्यांची नावे दिस्न येतील अशा सभासदांना ई-मतदानाच्या निर्देशांसमवेत टपाली मतदान सूचना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. सदर टपाली मतदानाकरिता सभासदांना एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतेनुसार टपाली मतदान फॉर्म व . ग्रेस्टेज प्रीपेड सेल्फ ॲड्रेस्ड् बिझनेस रिप्लाय एन्व्हलपसमवेत सूचनेची हार्ड कॉपी पाठवण्यात येणार नाही व सभासदानी परोक्ष ई-मतदान प्रणालीद्वारेच केवळ त्यांची संमती वा विरोध कळवावा टपाली मतदान सूचनेत विहित विषयांकरिता कंपनी आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देता येण्याकरिता ई-

मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरीज् लिमिटेड (एनएसडीएल) यांची नेमणूक केली आहे. परोक्ष ई-मतदानाचा कालावधी गुरुवार, दि. २१.०७.२०२२ रोजी स. १०.०० वाजता (भा. प्र. वे.) सुरू होईल व शुक्रवार,

दि. १९.०८.२०२२ रोजी सायं. ५.०० वाजता (भा.प्र.वे.) संपेल. शुक्रवार, दि. १९.०८.२०२२ रोजी सायं. ५.०० वाजता (भा.प्र.वे.) पश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल. कंपनीने टपाली मतदान सूचनेची पाठवणी बुधवार, दि. २०.०७.२०२२ रोजी पूर्ण केली आहे.

टपाली मतदान आयोजित करण्यासाठी तसेच परोक्ष ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास परीनिरीक्षक म्हणून कंपनीने कु. अश्विनी इनामदार यांची, त्यांच्या अनुपस्थितीत श्री. अतुल मेहता (मे. मेहता ॲन्ड

नेहता कंपनी सेक्रेटरीज् चे भागीदार) यांची नेमणूक केली आहे व कु. अश्विनी इनामदार परीनिरीक्षक म्हणून काम करण्यासाठी त्यांची संमती दिली आहे. टपाली मतदानाचा निकाल कंपनीकडून रविवार, दि. २१.०८.२०२२ रोजी वा तत्पूर्वी घोषित करण्यात येईल. परीनिरीक्षकांच्य अहवालासमवेत निकाल कंपनीची वेबसाइट www.angelone.in वर प्रदर्शित करण्यात येईल. ई-मतदानाच्या निर्देशांसमवेत टपाली मतदानाची सूचना कंपनीची वेबसाइट www.angelone.com वर तसेच

नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर तसेच

कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स www.bseindia.com व www nseindia com वरील संबंधित सेक्शनअंतर्गत उपलब्ध असेल. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दि. १४.०७.२०२२ रोजी आयोजित सभेमध्ये वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता पत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्या असलेल्या प्रति समभागाकरिता रु. ७.६५/- दराने १ ला अंतरिम लाभांश घोषित केला आहे. ज्या सभासदांची नावे शुक्रवार, दि. २२.०७.२०२२, जी निर्धारित अंतिम तारीख आहे, त्या तारखेस व्यावसायिक कामकाजाच्या

समाप्तीच्या वेळेस सभासदांचे रजिस्टर किंवा शेअर्सचे लाभार्थी मालक म्हणून डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये नमूद असेल

त्यांना लाभांश प्रदान करण्यात येईल. तुम्हाला जाणीव असेल की आयकर कायदा, १९६१ (कायदा), वित्तीय कायदा, २०२० द्वारे दि. ०१.०४.२०२० पासून -सुधारित यानुसार, कंपनीद्वारे प्रदान करण्यात येणारा लाभांश हा भागधारकांना करपात्र स्वरूपात प्राप्त होईल. संबंधित कंपनीला त्यामुळे प्रत्येक श्रेणीकरिता लागू दराने व भागधारकांच्या निवासी स्थानानुसार उदगम कर कपात (टीडीएस) करणे

त्यानुसार, डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारकांनी कृपया त्यांचा तपशील जसे निवासी स्थान, स्थायी खाते क्रमांक (पॅन) अद्ययावत करावा तसेच त्यांचे ई-मेल पत्ते. मोबाइल क्रमांक व अन्य तपशील त्यांच्या संबंधित डिपॉजिटरीजकडे ्रान्या त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून नोंदणीकृत करावा तसेच कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्य भागधारकांनी कृपया तपशील कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सादर करावा, याआधी सादर केलेला नसल्यास. यामुळे आम्हाला योग्य तो टीडीएस दर (काही असल्यास) लागू करता येईल.

. कंपनीला योग्य तो टीडीएस लागू करता येण्यासाठी/लागू कर दर रोखता येण्यासाठी तुम्ही कृपया वरील तपशील व दस्तावेज दि. २५.०७.२०२२ पर्यंत सादर करावा. कृपया नोंद घ्यावी की, वरील निर्देशित दस्तावेज (भरलेले व स्वाक्षरी केलेले) आरटीए यांची वेबसाइट https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html वर अपलोड करावा किंवा तो पुढील ई-मेल अयाडीवर ई-मेल करता थेईल : tdshelpdesk@angelbroking.com

दि. २५.०७.२०२२ पश्चात प्राप्त कर निश्चिती/वजावटीसंदर्भातील कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार

१३. सादर करण्यात आलेले सर्व फॉर्म/घोषणापत्रे एका वित्तीय वर्षाकरिता वैध असतात. त्यामुळे, तुम्ही कृपया वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता नवीन फॉर्म सादर करावेत. वित्तीय वर्ष २०२१-२२ वा त्याआधीकरिताचे कर दस्तावेज /फॉर्म हे विद्यमान लाभांश वितरणाकरिता टीडीएस कपात सवलतीतून सवलतीकरिता वैध नसतील १४.) वरील तपशील / दस्तावेजांची प्राप्ती न झाल्याच्या कारणास्तव उच्च दराने लाभांशावरील कर वजावट झाल्यास तरीही

तुम्हाला तुमचा आयकर परतावा दाखल करतेवेळी प्रदान केलेल्या अतिरिक्त कराच्या परताव्याचा दावा करण्याचा पर्याय १५.) कोणत्याही कारणाकरिता, कोणतेही असले तरीही, उच्च दराने कर वजावटीकरिता कंपनी विरोधात कोणताही टावा करत

येणार नाही. पुढे, तुमच्या बाबतीत अनुच्छेद २०६एए लागू होण्यासंदर्भात कंपनीला कोणतीही माहिती न पुरवणे किंवा चुकीची माहिती पुरवणे याकरिता कंपनीविरोधात उद्भवलेली कोणतीही मागणी फेटाळण्याचा अधिकारही कंपनीकडे

१६. सदर लाभांशाच्या प्रदानापश्चात दरम्यानच्या कालावधीत तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर कंपनी टीडीएस प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी ई-मेलद्वारे पाठवण्याची व्यवस्था करील

१७. विभिन्न स्थिती/श्रेणीअंतर्गत परंतु एकाच पॅन अंतर्गत अनेक खात्यांतर्गत भागधारणासंदर्भात सदर पॅन अंतर्गत धारण केलेल्या शेअर्सच्या स्थितीनुसार लागू असल्यानुसार सर्वोच्च कर दर विभिन्न खात्यांतील संपूर्ण धारणावर गृहीत धरला

१८. संयुक्त भागधारणासंदर्भात, प्राथमिक लाभार्थी भागधारकाच्या स्थितीच्या आधारावर कर दर मागे घेण्यावर विचार केला

१९. भागधारक फॉर्म २६ एएस मधून टीडीएसच्या क्रेडिटचे स्थानही पाह् शकतात, जे https://incometax.gov.in येथे त्यांच्या ई-फाइलिंग अकाऊंटमध्ये लॉग इन करून डाऊनलोड करता येऊ शकेल

o. कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तुम्ही www.evoting.nsdl.com च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर संपर्क साधावा किंव evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी.

ठिकाण : मुंबई

दिनांक: २०.०७.२०२२

एंजल वन लिमिटेडकरिता (पूर्वीची एंजल स्नोकिंग लिमिटेड म्हणून ज्ञात)

नाहीद पटेल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्रमांक : ए२२५०६

ठिकाण: मुंबई दिनांक: २० जुलै, २०२२

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

नफा/(तोटा) चे शेअर

उत्पन्न प्रतिभाग -

सौरभ संचेर्त

हॅथवे केबल ॲण्ड डाटाकॉम लिमिटेडकरित

डीआयएन:०८३४९४५७

(रक्कम रु. कोटीत

संपलेले

मार्च

११, २०२

लेखापरिक्षीत

9200.88

903.98

८9.३९

948.93

930.34

348.02

सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फत व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येईल.

मुख्यप्रवर्तक इतर प्रवर्तक यांची एकूण संख्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आदर्श उपविधीमध्ये

Centre pushes timeline for labour code roll-out

he central government has refused to commit to a timeframe for introrules, an official said the process of intro-

The Centre had enacted the four labour

has seen the best response with 31 states and UTs pre-publishing draft rules on it, according to a written reply in Parliament. Only West Bengal, Meghalaya, Nagaland and the UTs of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu and Lakshadweep have not done so. In fact, these states and UTs have not published draft rules on any of the four codes. The UTs that have not floated draft rules do not have a legislature.

Delhi, Mizoram, and Rajasthan have pre-published draft rules on only wages. Sikkim has done so on wages and industrial relations and Puducherry and Andaman and Nicobar on wages and social security. Maharashtra has floated draft rules on all the codes, except OSH.

floated draft rules on industrial relations. 25 on social security, and 24 on OSH.

Earlier this month, Union Labour and Employment Minister Bhupender Yadav had said almost all states have prepared draft rules on the four labour codes and the new rules will be implemented at an

However, labour lies in the concurrent list of the Constitution. As such, rules on these codes are to be made by both the Centre and the states. The Centre has already floated draft rules inviting comments from stakeholders on all the four codes. Another official said the labour codes can be introduced even if there are one or two states that do not float draft rules. It is as yet undecided whether the codes will be implemented individually or together. "That decision is yet to be taken. There are pros and cons of both approaches," a source said.

He said if all the codes are implemented at one go it may take some time, since

Opposition forced

adjournment of both Houses

on Wednesday after the gov-

ernment rejected its demand

that Parliament put aside all

other businesses to discuss

price rise, inflation and rupee

Om Birla had to resort to

some plain speaking when

Opposition members came to

the House, raising slogans

placards and packets of milk.

curd, cottage cheese and oth-

er commodities on which

goods and services tax (GST)

the Speaker's offer that the

matter could be raised during

Zero Hour — the short gap

between the end of question

hour and beginning of a day's

business. It is when matters

of urgent public importance

over the use of placards,

something that he pointed

out on Tuesday, too, as "a vio-

lation of House rules." He

said, "People have not sent

you to show these placards.

Those doing that are hurting

the Opposition's bid to get

the rest of the business

adjourned to give precedence

to price met with pushback

adjourned transacting min-

imal business at 11 am and

in the Rajya Sabha,

Mallikarjun Kharge said,

"Article 267 of the rules of the

House says any member can

seek suspension of normal

business to address an urgent

problem that relates to the

people. What can be more

important than the cost of

living for ordinary people —

The Upper House

Leader of the Opposition

from the government.

In the Rajya Sabha also,

the Parliament's prestige."

Birla was especially irate

The Opposition rejected

had been increased.

are flagged.

They were armed with

against the government.

In the Lok Sabha, Speaker

depreciation immediately.



STATES & UTs YET TO PUBLISH DRAFT RULES ON CODES

WAGES, SOCIAL SECURITY, INDUSTRIAL RELATIONS AND OSH

- West Bengal
- Meghalaya
- Nagaland
- Lakshadweep
- Nagar Haveli and Daman & Diu

The Dadra &

SOCIAL SECURITY, INDUSTRIAL RELATIONS AND OSH

■ Delhi ■ Mizoram ■ Rajasthan

INDUSTRIAL RELATIONS AND OSH

Puducherry Andaman & Nicobar

SOCIAL SECURITY & OSH OSH

Maharashtra

OSH: occupational safety, health and working conditions all the states have not published rules on

all four codes. But if it is implemented individually, then at least some codes would come into effect. However, there is apprehension that other codes may take longer to be introduced in this case.

The Indian Staffing Federation has appealed to the government to introduce the codes in phases in case all the laws can't be introduced at the same time.

"In case there are expected delays in implementation, we would be better placed to implement them code by code instead of delaying the launch of all the four codes altogether. Our appeal to the government is to implement the codes one by one or section-wise rather than not moving at all," Federation president Lohit Bhatia said.

Once implemented, the codes will replace 29 central labour laws. Among the four, the most controversial is the one on wages. One of its provisions says if all pay-

Opposition protest leads to

ments other than wages (basic and dearness allowance) exceed 50 per cent (of the total) or such other percentage as may be notified by the government, then the excess will be included in wages. This means wages will need to be at least 50 per cent of the remuneration of the

As a general industry-wide practice, wages constitute 30-35 per cent of remuneration, because of performance-based incentives, bonuses, and other allowances. This change would mean that a larger sum would be deducted as provident fund contribution from staff, which many fear would leave less cash in hand for them.

However, sources said this also means long-term benefits. Besides, employees would have better bargaining power to ask for more wages, they said, adding that there are distortions in the existing pay structures of many workers. Citing an example to buttress the point, the sources said basic wages could be as low as ₹2.000 a month but gross could touch ₹20,000 a month.

Meanwhile, a committee is working to determine the national minimum wage rate. The rules also empower the Centre and states to notify industries that can opt for a four-day week. However, it will have to meet the condition that workers will work a maximum of 48 hours in a week. So if a four-day week is resorted to, workers will work 12 hours a day for four days. Besides, any work done beyond eight hours will be considered overtime and companies will have to provide double the wages to workers for this. This rule does not apply for administrative and managerial staff.

The codes also raises the maximum overtime to 125 hours in three months from 50 hours at present. This would provide companies the flexibility to adjust for changing cycles in the economy, sources explained.

The code on industrial relations will raise the minimum threshold for its applicability to firms with over 300 workers from the current limit of firms with over 100. Already, 12 states have implemented this by reforming their labour laws. Besides, units using power will have to register with the government only if they employ more than 20 workers, against 10 now. Similarly, those not using power will have to register only if they employ 40 or more workers, from 20 at present. This will provide flexibility to micro, small, and medium enterprises (MSMEs), a source said

AI Engineering Services Ltd. (Former subsidiary of Air India Ltd.) NOTICE INVITING TENDER

NO	IICE INVITING TENDER	
Al Engineering Services Limited invites bids for following tender having duration of 1 years		
Tender No.	AIESL/IE/NR/40/928	
Tender description	Tender for Group Mediclaim Services for Permanent employee of AIESL	
Close Date	08-08-2022	
Date of Pre-bid meeting	22-07-2022	

For further details regarding tender documents, visit our website:

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

AIREN METALS PVT LTD Date of incorporation of corporate debtor 23/11/1995 U27201RJ1995PTC011117 entification number of corporate debtor Address of the registered office and principa iffice (if any) of corporate debtor G-750, ROAD NO.9F2 V.K.I. JAIPUR. RJ ncement date of the Date of invitation of expression of interest 21/07/2022 Details can be sought by emailing at Eligibility for resolution applicants under ection 25(2)(h) of the Code is available at: cirpairen@gmail.com forms of ineligibility applicable under section Norms of ineligibility are available as per section and can also be obtained by emailing at cirpairen@gmail.com Last date for receipt of expression of interest 10/08/2022 Date of issue of provisional list of prospective 20/08/2022 Last date for submission of objections to 25/08/2022 Date of issue of final list of prospective 04/09/2022 esolution applicants Date of issue of information memorandum evaluation matrix and request for resolution lans to prospective resolution applicants Manner of obtaining request for resolutio olan, evaluation matrix, informatio ovisional/final list will be provided evaluati emorandum and further information resolution plan through e-mail as provided undo serial number 21. The same shall be provided afte submission of confidentiality undertaking by suc

Last date for submission of resolution plans 24/09/2022 Estimated date for submission of resolution lan to the Adjudicating Authority for approva atyendra Prasad Khorania

P Registration Number BBI/IPA-002/IP-N00002/2016-2017/10002 Name: Satyendra Prasad Khorania Address: 402, 4th Floor, OK Plus DP Metro, Opp Pillar No. 94, New Sanganer Road, Jaipur-302019 Rajasthan. E-mail: skhorania@live.com Name, Address and e-email of the resolution Address: 402, 4th Floor, OK Plus DP Metro, Op Pillar No. 94, New Sanganer Road, Jaipur-30201 Rajasthan. e-mail- cirpairen@gmail.com Address and email to be used fo correspondence with the resolutio

urther Details are available at or with Satyendra Prasad Khorania IBBI/IPA-002/IP-N00002/2016-2017/1000 Date- 20.07.2022 402, 4th Floor, OK Plus DP Metro, Opp. Pillar No. 94, New Sanganer Road, Jaipur-302019, Rajasthan. For (AIREN METALS PRIVATE LIMITED)

BHARAT FORGE LIMITED

CIN: L25209PN1961PLC012046 Read, Office: Mundhwa, Pune Cantonment

Name and registration number of the esolution professional

Pune-411 036, Maharashtra, India Ph. No.: 91-20-6704 2777 / 2476 Fax No.: 91-20-2682 2163

E-mail.: secretarial@bharatforge.com Website: www.bharatforge.com

NOTICE OF THE 61ST ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 61st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, August 12, 2022 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), in accordance with the provisions of General Circular Nos. 02/2022 dated May 05, 2022, 02/2021 dated . January 13, 2021, 20/2020 dated May 05, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 14/2020 dated April 08, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) and other applicable circulars (together referred to as "Applicable Circulars") and the provisions of

In accordance with the Applicable Circulars, the Notice of AGM and the Annual Report for FY 2021-22 has been sent by e-mail to the Members whose e-mail IDs are registered with the Depository Participants (DPs) or Link Intime India Private ited the Registrar and Transfer Agent (RTA / LIPL) of the Company or the Company itself. The dispatch of the Notice of AGM through email has been completed on July 20, 2022.

The Notice of AGM and Annual Report for FY 2021-22 are available on the website

of the Company and can be downloaded by clicking the following links:		
Document	Link to Click	
AGM Notice	https://www.bharatforge.com/assets/pdf/investor/ 61-agm-notice.pdf	
Annual Report 2021-22	https://www.bharatforge.com/assets/pdf/investor/ annual-report-21-22.pdf	

Further, the Notice of AGM is also available on the websites of the of the Stock Exchanges: BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and of the RTA at https://instavote.linkintime.co.in

In terms of the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed during the AGM, using electronic voting facility provided by LIIPL.

Members holding shares as of the cut-off date may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting"). All Members may please note the

Cut-off dat	te of remote e-voting	Friday, August 05, 2022
Commence e-voting pe	ement of remote riod	Tuesday, August 09, 2022 (09:00 a.m. I.S.T.)
End of e-vo	oting period	Thursday, August 11, 2022 (5:00 p.m. I.S.T.)

Remote e-voting will be disabled by the LIPL upon expiry of the aforesaid period. The facility for voting through the e-voting system will also be made available during the AGM. Members attending the AGM through VC facility who have not cast their votes by remote e-voting will be able to vote during the AGM. Members are requested to note that:

- Members who have already cast their vote through remote e-voting can attend the AGM but will not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by a Member, they shall not be allowed to change i subsequently or cast the vote again.
- Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be eligible to avail the e-voting facility. Voting rights shall be reckoned on the number of paid-up value of shares registered in the name of the Shareholder/Beneficial Owner (in case of dematerialized shareholding) as on the cut-off date.
- The manner of remote e-voting for Members holding shares in dematerialized or physical form is provided in the Notice of AGM.
- Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password by sending an e-mail request to enotices@linkintime.co.in. However, if a person is already registered with LIIPL for e-voting, then his/her existing User ID and Password can be used for casting the vote.

To support the green initiative and to receive communications from the Company in electronic mode, Members who have not registered their e-mail IDs yet, are requested to register the same with their DPs, if the shares are held in dematerialized form.

Members who need technical assistance before or during the AGM may contact LIIPL at the designated email id instameet@linkintime.co.in or contact on: Tel: 022-49186175

> For Bharat Forge Limited Tejaswini Chaudhar

WINDOW GLASS LIMITED CIN: L26109WB1960PLC024873

Regd. Office: E-2/3 Gillander House, 8, Netaji Subhas Road, Kolkata-700 001. Tel.No. (033) 2230 7999/7787/7894 Fax No. (033) 2248 9219 Website: www.windowglass.biz email: wglkolkata@yahoo.com

NOTICE OF 61ST ANNUAL GENERAL MEETING

The 61st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Vide Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OVAM") on Friday, 19th August, 202 at 11:00 a.m. (IST) in compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA') and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Annual Report for the financial year 2021-22 (including Notice of the AGM) will be sent, electronically to those shareholders holding shares as on July 22, 2022 and whose e-mail address is registered with the Registrar and Transfer Agent (RTA)/ Depositor Participants/ Depositories. The said Annual Report including Notice will also be available on Company's website at www.windowglass.biz and also be immediately forwarded to the Calcutta Stock Exchange Limited and on the website of National Securities Depositories Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Manner of registering/ updating e-mail address, bank account details, etc.:

- Account Number ("PAN") and Bank Account details for shareholders holding securities in physical form. Further SEBI vide its circular dated November 03, 202 and December 14, 2021 has mandated shareholders holding securities in physical form to furnish PAN, Nomination Details, Contact details (Address with PIN, Mobile number and Email address), Bank account details (bank name, branch name account number and IFS code) and Specimen signature before they could avail an investor service. Folios wherein any one of the above mentioned details are no available by April 01, 2023, shall be frozen. The relevant forms prescribed by SEB for furnishing the above details are available on the website of the Company a www.windowglass.biz and on the website of our RTA, Maheshwari Datamatic Private Limited at https://mdpl.in/form. The concerned shareholders are requested to register / update the above mentioned details by submitting the prescribed forms duly filled and signed by the registered holders by submitting a physical copy there of to the RTA, Maheshwari Datamatics Private Limited, 23, R.N. Mukherjee Road 5th Floor, Kolkata-700001.
- 2. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register update their PAN, Nomination Details, Contact details (Address with PIN, Mobile number and Email address), Bank account details (bank name, branch name account number and IFS code) and Specimen signature with the relevan

Pursuant to the provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the Company will be providing to the shareholders the facility to exercise their right to vote by electronic means, i.e. remote e voting and e-voting during the AGM ("e-voting"). The facility of casting votes through e voting is being provided by NSDL. The Notice of the AGM inter alia contains the process and manner of e-voting, which includes the process and manner of e-voting by shareholders holding shares in physical form or by shareholders who have not registered their email address. The process and manner to attend AGM through VC/OAVM is also given in the Notice of the AGM.

> For Window Glass Limited Nitika Datt

Date : July 20, 2022

Company Secretary and Compliance Officer Membership No. ACS 28440

AngelOne

Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107

rate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093.

Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

Website: www.angelone.in | Email: corpsecretarial@angelbroking.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

rovisions of Companies Act, 2013 including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 and General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/202 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated, 28th September, 2020 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8 mber, 2021 and 3/2022 dated 5th May, 2022 and Secretarial Standard-2 (SS-2), the Post Ballot notice seeking approval of shareholders by voting through electronic mode ("e-voting/remoternote provided in the control of the contro e-voting") has been sent to the members/ beneficiaries whose names appear in the Register o Members / list of Beneficial Owners on the cut-off date, i.e. Friday, July 15, 2022, in respect of the following resolutions set out in the Notice of Postal Ballot dated Wednesday, July 20, 2022 proposed

Sr. No.	Description of the Resolution	Type of Resolution
1.	To approve re-classification of members of the Promoters/Promoters Group from "Promoter & Promoter Group" category to "Public" category	Ordinary Resolution
2.	To approve the increase in borrowing limits under section 180(1)(c) of the Companies Act, 2013.	Special Resolution
3.	To approve the increase in limits under section 180(1)(a) of the Companies Act, 2013.	Special Resolution
4.	Approval under Section 186 of the Companies Act, 2013.	Special Resolution
In thi	this regard, the members are hereby notified that	

A person whose name is recorded in the register of members or in register of beneficial interest

owners maintained by the depositories as on **Friday, July 15, 2022** (cut-off date) shall b entitled to vote on the resolutions proposed to be passed by Postal Ballot / remote e-voting an any person who is not a member as on that date should treat this Postal Ballot notice for The Postal Ballot Notice along with the instructions for e-voting has been dispatched by e-ma

to the Members on their email addresses registered with the Company / Registrar and Transfe Agents/ NDSL/ CDSL/ Depository Participants), whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as received from NSDL/CDSL. In accordance to the requirements of MCA Circulars, the hard copy of the notice along with the postal ballot form and postage prepaid self-addressed business reply envelope to the members will not be sen to the members for this postal ballot and the members are requested to communicate their assent or dissent through remote e-voting system only.

For the business as set out in the Postal Ballot Notice, the Company is providing e-voting facility to all the members to enable them to cast their vote electronically. The Company has appointed National Securities Depositories Limited (NSDL) for facilitating e-voting facility. The remote e-voting period commences on Thursday, July 21, 2022 at 10,00 A.M. (IST) and ends on Friday. August 19. 2022 at 5.00 P.M. (IST). Remote e-voting shall not be allow

The Company has completed the dispatch of the Notice of Postal Ballot on Wednesday, Jul

Mehta & Mehta Company Secretaries as the Scrutinizer for conducting the Postal Ballot an remote e-voting process in a fair and transparent manner and Ms. Ashwini Inamdar has give

The results of the Postal Ballot will be announced by the Company on or before Sunday August 21, 2022 The results along with the Scrutinizer's Report will be posted on the websi of the Company at www.angelone.in.

exchanges on which the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com an

The board of Directions of the Company actions in Heating field on Joby 14, 2022 has declared in 1st Interim Dividend for Financial year 2022-23 at the rate of Rs. 7.65/- per equity share havin face value of Rs. 10/- each. The dividend shall be paid to those members, whose name appear on the Register of members or in records of depositories as beneficial owners of the shares as on the closure of business hours of **Friday, July 22, 2022**, which is the Record Dat fixed for the purpose. As you are aware that as per the Income Tax Act, 1961 (the "Act"), as amended by the Financian

shareholders. The respective Company shall therefore be required to deduct tax at sourc (TDS) at the time of making the payment of the dividend at the rates applicable to each category and residential status of shareholder.

Accordingly, shareholders holding shares in dematerialized mode, are requested to updat their records such as residential status, permanent account number (PAN) and register the email addresses, mobile numbers and other details with their relevant depositories throug their depository participants and shareholders holding shares in physical mode are requeste to furnish details to the Company's registrar and share transfer agent Link Intime India Privat Limited, if not already done. This will enable us to determine the appropriate TDS rate (if any).

To enable the Company to determine the appropriate TDS/ withholding tax rate applicable, y request you to provide the details and documents not later than July 25, 2022. Kindly note that the documents (duly completed and signed) may be uploaded on the website of the RTA a https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html or can be emailed following email id tdshelpdesk@angelbroking.com

All forms/ declarations submitted are valid for one Financial Year. Hence, you are requested t submit fresh form for Financial Year 2022-23. It may be noted that the tax documents/form for Financial Year 2021-22 or earlier, will not be valid for the exemption from deduction of TD

whatsoever. Further, the Company reserves a right to recover any demand raisec subsequently on the Company for not informing the Company or providing wrong information about applicability of Section 206AA in your case.

email ID in due course, post payment of the said dividend.

In case you hold shares under multiple accounts under different status/ category but under single PAN, the highest rate of tax as applicable to the status in which shares held under th said PAN will be considered on the entire holding in different accounts

Shareholders will also be able to see the credit of TDS in Form 26AS, which can be

downloaded by login into their e-filing account at https://incometax.gov.in In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholde and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 /1800 224 430 or send

Naheed Pate

the price of petrol, diesel,

Wage code sees best response: 31 states & UTs pre-publish draft rules

INDIVJAL DHASMANA New Delhi, 20 July

ducing labour codes, even as 12 states and union territories (UTs) out of 36 have yet to publish draft rules on at least one of the four labour codes. Asked when the codes will be introduced by notifying ducing the labour codes is in the works.

codes — on wages, industrial relations, social security, and occupational safety, health and working conditions (OSH) in 2019 and 2020. Of the four codes, the one on wages

As many as 26 states and UTs have

'appropriate" time.

adjournment of both Houses government does not want to

> discuss this. We asked He said, apply for permission. But under the rules, this permission is not required when members raise it under Article 267. Our aim is to get the government to put aside all other businesses and discuss this. The government and the chairman are not interested, because they know their mismanagement

will be evident to everyone." At 10 am, the Opposition massed outside Parliament House entrance to protest against the price

Leaders of Opposition including the parties, Congress, Nationalist Party (NCP), Congress Munnetra Dravida Kazhagam (DMK) and the Left raised slogans against the government. demanded a roll back of the hike in GST rates on commodities like curd, bread and paneer.

Congress leaders Rahul Gandhi, Mallikarjun Kharge, Adhir Ranjan Chowdhury and others were present during the protest in front of Mahatma Gandhi's statue in the Parliament premises. This pattern of agitating is likely to continue till the government agrees to hold a dis-

Minister Parliamentary Affairs Pralhad Joshi said the government is ready for a discussion at any time.

However, Finance Minister Nirmala Sitharaman is down with Covid and as soon as she recovers a discussion is likely to be held. "The Congress has to indi-

cate whether it has any sincere desire to have a discussion or is it just trying to stall proceedings?" Joshi asked.

One of the government's problems seems to be how to prioritise all the demands for urgent discussions.



Green clearance given to 83 CIL

clearances have been accorded to 83 mining

'Concession cost weighs on Railways'

projects of Coal India Ltd in the last two years, Parliament was informed on Wednesday. To ensure adequate supply of coal to various sectors, including power, the government set a target of 1 billion tonnes coal

informed the parliament that the cost of granting concessions to passengers "weighs heavily" on the national transporter, ruling out the restoration of the facility for all categories. In a written reply to a

more than 50 per cent of the cost of travel, on an including senior citizens,

projects: Govt

production for Coal India Ltd

structure for passenger 'Only 212 of 24K convicted in

UAPA cases in 2016-2020'

registered in

India:Gadkari

A total of 24,134 people were arrested and faced trial under the anti-terror law Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) between 2016 and 2020 and only 212 of them were convicted, the government informed Parliament.

question in Lok Sabha.

. Railway Minister Ashwini

Vaishnaw said the Indian

Railways is already bearing

average, for all passengers.

on account of lower fare

In a written reply in the Rajya Sabha, Union Minister of State for Home Nityanand Rai also said 386 people accused under the UAPA were acquitted by different courts.

Over 1.3 mn EVs Train ot mulling

MinisterNitin Gadkarisaid over1.3 million

India(Trai)is **not** mulling any proposal electric vehicles are at present to registered in India. This figure raise the revenue sharing rate payable by excludes the data of Andhra Pradesh, Madhya Pradesh, telecom operators, Telangana and Lakshadweep.

Parliament was informed.

raisingrevenue

share rate: Govt

The Telecom Regulatory

Authority of





Place: Pune Date : July 20, 2022 Company Secretary and Compliance Officer

Date: July 20, 2022

1. SEBI vide its circular dated April 20, 2018 has mandated registration of Permaner

Manner of casting vote(s) through e-voting and to attend AGM through VC/OAVM:

Angel One Limited

(Formerly Known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709
Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E), Mumbai - 400 093

Pursuant to the provisions of Section 108 and 110 of Companies Act, 2013 read with Rule 20 and 2 of Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended and all other applicat

1	to be	to be passed the following resolutions by the snareholders:		
ı	Sr. No.	Description of the Resolution	Type of Resolution	
	1.	To approve re-classification of members of the Promoters/Promoters Group from "Promoter & Promoter Group" category to "Public" category	Ordinary Resolution	
	2.	To approve the increase in borrowing limits under section 180(1)(c) of the Companies Act, 2013.	Special Resolution	
	3.	To approve the increase in limits under section 180(1)(a) of the Companies Act, 2013.	Special Resolution	
ı	4.	Approval under Section 186 of the Companies Act, 2013.	Special Resolution	

beyond 5.00 P.M. (IST) on Friday, August 19, 2022.

The Postal Ballot Notice along with the e-voting instructions are also available on the website of the Company i.e. <u>www.angelone.in</u> and website of National Securities Depositories Limite (NSDL) <u>www.evoting.nsdl.com</u> and at the relevant sections of the websites of the stoc The Board of Directors of the Company at their meeting held on July 14, 2022 has declared th

Act. 2020, w.e.f. April 1, 2020 dividend paid by companies shall be taxable in the hands of the

Any communication on the tax determination/ deduction received post July 25, 2022 sha

In case tax on dividend is deducted at a higher rate in the absence of receipt of the aforementioned details/ documents, you would still have the option of claiming refund of the excess tax paid at the time of filing your income tax return. No claim shall lie against the Company for tax deducted at higher rate, for any reason

The Company shall arrange to email the soft copy of TDS certificate to you at your register

In case of joint shareholding, the withholding tax rates shall be considered basis the status

request at evoting@nsdl.co.in. (Formerly Known as Angel Broking Limite

Company Secretary and Compliance Office Membership Number: A2250